

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व
पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे
जा.क्र. झोपुप्रा./तां.३/ १३७६/२०२५
दिनांक:- १५/ ०५ /२०२५.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना (सु-सुधारित प्रशासकीय मान्यता)

विषय:- मौजे रावेत येथील प्लॉट क्र. ४६ ते ५५, सेक्टर नं २९, (स.नं. १९२ पै, १९३ पै, १९४ पै) रमाबाई झोपडपट्टी येथील झो.पु.योजना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठी मंजूर असलेल्या विकास नियंत्रण नियमावली, २०२२ संदर्भात शासनाने "अडचणी दूर करणे" (Removal of Difficulties) अंतर्गत दि.११/१०/२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता.

संदर्भ :-

- १) राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना क्र.टिपीएस १८२२/२५१/ प्र.क्र.०९ / २०२३/नवि-१३ दि.०५/१२/२०२३ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, (पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र) पुणे क्षेत्रासाठी मंजूर झालेली विकास नियंत्रण नियमावली, २०२२.
- २) राज्य शासनाने विकास नियंत्रण नियमावली, २०२२ च्या विनियम क्र.१४.६ मधील तरतूदीच्या अंमलबजावणीबाबत उक्त अधिसूचनेतील तरतूद क्रमांक. "क" - अडचणी दूर करणे (Removal of Difficulties) मधील तरतुदीनुसार पारित केलेले आदेश, दि.११/१०/२०२४ (महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्दीचा दि.१४/१०/२०२४).
- ३) विकसकाने सादर केलेल्या विषयांकित झो.पु.योजनेला सन २०१४ च्या नियमावली नुसार दिलेली मूळ प्रशासकीय मान्यता दि.१८/०८/२०२२.
- ४) विकसकाच्या विनंतीनुसार विषयांकित योजना सन २०२२ च्या नियमावलीमध्ये रुपांतरीत करण्याबाबत झो.पु. प्राधिकरणाने पारित केलेला सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश दि.०६/०८/२०२४.
- ५) विकसक यांचा उपरोक्त अ.क्र.४ मधील निर्देशानुसार झालेले बदल लागू करण्यासंदर्भात सुधारित प्रशासकीय मान्यतेकरीता झो.पु.प्राधिकरणाकडे विकसक यांनी सादर केलेला विनंती अर्ज दि.//२०२४.

योजनेची पार्श्वभूमी :-

विषयांकित झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकरीता विकसक मे. आर.के. डेव्हलपर्स यांचेकडून ४२८३.५७ चौ.मी. क्षेत्राकरीता दि. ११/०५/२०२२ रोजी या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रकरणी झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३ (क) नुसार दि.०६/०७/२०२२ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र निर्धारित करण्यासंदर्भात आदेश पारित झाले असून, झो.पु. प्राधिकरण स्तरावर दि. १८/०८/२०२२ रोजी योजनेला सन २०१४ च्या नियमावलीप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात आली

आहे व योजना दि.१७/१२/२०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वार्षिक मूल्य तक्त्याशी संलग्न केली आहे. सद्यस्थितीत योजनेतील इमारतीचे जागेवर जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झालेले असून पुढील बांधकाम चालू आहे. सदर योजनेस विकास नियंत्रण नियमावली,२०२२ चे तरतुदीनुसार दि.०६/०८/२०२४ रोजी रुपांतरीत करण्यात आली असून,त्याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रस्तावना:-

१. शासनाने दि.०५/१२/२०२३ रोजी मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावली, २०२२ मधील विनियम क्र.१४.६.३ (५) नुसार विकसकाच्या विकल्पाप्रमाणे झो.पु. प्राधिकरणाने दि. ०६/०८/२०२४ रोजी सदर प्रकरणी योजना रुपांतरित करून सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
२. संदर्भ क्र. २ नुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील आदेश क्र.टिपीएस-१८२४/१२६४/प्र.क्र.११६/२०२४/ आदेश/नवि-१३, दि.११/१०/२०२४ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (पुणे व पिपरी-चिंचवड क्षेत्र) साठी लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली, २०२२ मधील विनियम क्र.१४.६ या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जनहिताच्या दृष्टीकोनातून अधिसूचनेतील तरतूद क्र. "क" - अडचणी दूर करणे (Removal of Difficulties) मधील शासनास असलेल्या अधिकारात आदेश निर्गमित केले आहेत.
३. संदर्भ क्र.५ चे अनुषंगाने विकसकाने त्यांच्या विषयांकित योजनेमध्ये उपरोक्त बाबी अनुज्ञेय कराव्यात यासाठी झो.पु.प्राधिकरण कार्यालयास विनंती अर्ज व सुधारित नकाशा सादर केला आहे.
४. विकसकाने सदर योजने संदर्भात झो.पु. प्राधिकरणाकडे आता पर्यंत भरणा करणे आवश्यक असलेल्या रक्कमा पूर्णतः जमा केल्या असून प्राधिकरणाकडील संक्रमण शिबीरांशी संबंधित किंवा अन्य कोणत्याही बाबींची थकबाकी शिल्लक नाही. तसेच उर्वरित रक्कमा वेळोवेळी कार्यालयाकडे जमा करणे व योजना विहित कालावधीत पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहिल.
५. सन २०२२ च्या नियमावली संदर्भातील जारी केलेल्या संदर्भ क्र.२ नुसार विषयांकित "अडचणी दूर करणे" (Removal of Difficulties) अंतर्गत राज्य शासनाने निर्देशित केलेल्या बाबी, उपरोक्त परिच्छेद ५ मधील बाब संरक्षित/शिथिल करून, विकसक यांनी संदर्भ क्र.५ अन्वये सु-सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणेकरिता सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देणेबाबतच्या सर्व निकषांची पूर्तता झाली असून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत.

आदेश-

१. सोबतच्या तक्त्यातील नमूद बाबीसंदर्भात संदर्भ क्र.२ मधील Removal of Difficulties अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार योजनेस सु-सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
२. झो.पु.प्राधिकरण, पुणे साठी लागू असलेली व वेळोवेळी अद्यावत झालेल्या विकास नियंत्रण नियमावली, २०२२ मधील प्रचलित सर्व तरतुदी योजनेसाठी लागू राहिल आणि नियमावलीतील विनियम क्र.१४.६.१६(१) नुसार अनुज्ञेय असलेला प्रोत्साहनात्मक मोबदला अनुज्ञेय होईल.
३. सदर आदेशानुसार सन २०२२ च्या नियमावलीतील संदर्भ क्र.४ मधील "अडचणी दूर करणे" (Removal of Difficulties) च्या अनुषंगाने बांधकाम क्षेत्रफळ व टीडीआर परिगणनेच्या सोबतच्या परिशिष्टाप्रमाणे बदल मंजूर करण्यात येत असून, उर्वरित बाबी या दि.०६/०८/२०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मंजूरीनुसार कायम ठेवण्यात येत आहेत.

सोबत:- मौजे रावेत येथील प्लॉट क्र. ४६ ते ५५, सेक्टर नं २९, (स.नं. १९२ पै, १९३ पै, १९४ पै) रमाबाई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात सु-सुधारित प्रशासकीय मान्यते नुसार ठळक बाबी तसेच यापूर्वीच्या मान्यतेमध्ये झालेले बदल दर्शवणारे परिशिष्ट.

मुख्य कार्यकारी अधिकारी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

प्रत माहितीस्तव:- पिंपरी-चिंचवड

१. मा. आयुक्त, मुम्बई महानगरपालिका पुणे .
२. झो.पु. योजनेचे विकसक मे.आर के डेव्हलपर्स सि.स.नं.५०२७ प्रजोल आशियाना नुरानी मजीद जवळ नेहरूनगर पिंपरी पुणे- ४११०१८..यांना माहितीस्तव

1000

1000

1000

1000

0

0

“झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील दि.०६/०८/२०२४ नुसार पारित केलेल्या सु-सुधारित प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील परिशिष्ट”

मौजे रावेत येथील प्लॉट क्र. ४६ ते ५५, सेक्टर नं २९, (स.नं. १९२ पै, १९३ पै, १९४ पै) रमाबाई झोपडपट्टी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना

अ.क्र.	तपशील	नियमावली, २०२२ अंतर्गत दि. ०६/०८/२०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार तपशील (क्षेत्र चौ.मी. मध्ये)	राज्य शासनाने दि.११/१०/२०२४ रोजी Removal of Difficulties अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार अनुज्ञेय बाबी लागू करून सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार तपशील (क्षेत्र चौ.मी. मध्ये)
१.	पुनर्वसन घटकासाठीचे एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्र	१४६८९.७१ चौ.मी.	१२७८६.८८ चौ.मी.
२.	विनियम क्र.१४.६.१५ (३) नुसार Free of FSI अंतर्गत अनुज्ञेय असलेले जास्तीत जास्त क्षेत्र (Common Areas i.e. Passage, Staircase, Lift, Balcony etc.)	पुनर्वसन बांधकाम क्षेत्र बाल्कनी क्षेत्रासह १४६८९.७१ चौ.मी. <u>X ३५ %</u> ५१४१.३९ चौ.मी.	पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = १२७८६.८८ <u>X ६० %</u> ७६७२.१३ चौ.मी.
३.	विनियम क्र.१४.६.१५ (३) नुसार Free of FSI अंतर्गत विकसकाने प्रस्तावित केलेले व झो.पु.प्राराधिकारणाने मंजूर केलेले क्षेत्र (Common Areas i.e. Passage, Staircase, Lift, Balcony etc.)	पॅसेज = ३६५१.०४ चौ.मी. जिना = ४५०.८४ चौ.मी. फायर जिना = ४५०.८४ चौ.मी. लिफ्ट = ३३८.२६ चौ.मी. लिफ्ट मशीन रुम = ५४.०० चौ.मी. <u>= ४९४४.९८ चौ.मी.</u>	बाल्कनी = १९३७.५७ चौ.मी. पॅसेज = ३६५६.०८ चौ.मी. जिना = ४५०.८४ चौ.मी. फायर जिना = ४५०.८४ चौ.मी. लिफ्ट = ३३८.२६ चौ.मी. लिफ्ट मशीन रुम = ५४.०० चौ.मी. रेफुजी क्षेत्र = २४३.०० चौ.मी. <u>= ७१३०.५९ चौ.मी.</u>
४.	विनियम क्र.१४.६.१५(३) Free of FSI अंतर्गत वरील अ क्र. २ व ३ मधील कमीत कमी क्षेत्र	४९४४.९८ चौ.मी.	७१३०.५९ चौ.मी.
५.	सुविधा क्षेत्र (Free of FSI) बालवाडी, समाज मंदिर, पोलीस चौकी, आरोग्य केंद्र, इ. साठीचे क्षेत्र	i) सोसायटी ऑफीस (१) व टॉयलेट (१) = (१२.०० + ४.००) = १६.०० चौ.मी. ii) बालवाडी व वेलफेअर सेंटर (२७.८८ x ५ = १३९.४० चौ.मी. + (२७.८८ x ५ = १३९.४० चौ.मी. = २७८.८० चौ.मी.	i) सोसायटी ऑफीस (१) व टॉयलेट (१) = (१२.०० + ४.००) = १६.०० चौ.मी. ii) बालवाडी व वेलफेअर सेंटर (२७.८८ x ५) = १३९.४० चौ.मी. + (२७.८८ x ५) = १३९.४० चौ.मी. = २७८.८० चौ.मी.

अ.क्र.	तपशील	नियमावली, २०२२ अंतर्गत दि. ०६/०८/२०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार तपशील (क्षेत्र चौ.मी. मध्ये)	राज्य शासनाने दि.११/१०/२०२४ रोजी Removal of Difficulties अंतर्गत दिलेल्या आदेशांनुसार अनुज्ञेय बाबी लागू करून सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार तपशील (क्षेत्र चौ.मी. मध्ये)
६.	Convenience Shopping साठीचे क्षेत्र (५% किंवा २.५%)	(१४६८९.७१ + ४९४४.९८ + १६.०० + २७८.८०) = १९९२९.४९ चौ.मी. एकुण पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = १९९२९.४९ चौ.मी. X २.५% = ४९८.२४ चौ.मी. प्रस्तावित Convenience Shopping क्षेत्र = ४९८.२४ चौ.मी.	(१२७८६.८८ + ७१३०.५९ + १६.०० + २७८.८०) = २०२१२.२७ चौ.मी. एकुण पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = २०२१२.२७ चौ.मी. X २.५% = ५०५.३१ चौ.मी. प्रस्तावित Convenience Shopping क्षेत्र = ५०५.३१ चौ.मी.
७.	एकूण पुनर्वसन घटकाचे क्षेत्र	(१४६८९.७१ + ४९४४.९८ + १६.०० + २७८.८० + ४९८.२४) = २०४२७.७३ चौ.मी.	(१२७८६.८८ + ७१३०.५९ + १६.०० + २७८.८० + ५०५.३१) = २०७१७.५८ चौ.मी.
८.	नियम क्र.१४.६.१६ (१) नुसार प्रोत्साहानात्मक चटई क्षेत्र निर्देशांक रेशो (R Factor)	$R = [२.८ - (n \times ०.३)]$ $N = (Y / X) - २$ Y = सदनिकेचा दर = रु. ९७३४५/- प्र चौ.मी. X = बांधकामाचा दर = रु. २६६२०, प्र चौ.मी. $n = (Y/X) - २$ = (९७३४५ / २६६२०) - २ = (३६५६. - २) = १६५६. $R = [२.८० - (n \times ०.३०)]$ = [२.८० - (१६५६. x ०.३०)] = [२.८० - ०.४९७.] R = २.३०३	$R = [२.८ - (n \times ०.३)]$ $N = (Y / X) - २$ Y = सदनिकेचा दर = रु. ९७,३४५/- प्र चौ.मी. X = बांधकामाचा दर = रु. २६,६२० प्र चौ.मी. $n = (Y/X) - २$ = (९७३४५ / २६,६२०) - २ = (३.६५६ - २) = १.६५६ $R = [२.८० - (n \times ०.३०)]$ = [२.८० - (१.६५६ x ०.३०)] = [२.८० - ०.४९७] R = २.३०३
९.	वरील रेशोनुसार भूखंडावर अनुज्ञेय असलेले प्रोत्साहानात्मक बांधकाम क्षेत्रफळ (FSI)	(२०४२७.७३ x २.३०३) = ४७०४५.०६ चौ.मी.	(२०७१७.५८ x २.३०३) = ४७७१२.५८ चौ.मी.

अ.क्र.	तपशील	नियमावली, २०२२ अंतर्गत दि. ०६/०८/२०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार तपशील (क्षेत्र चौ.मी. मध्ये)	राज्य शासनाने दि.११/१०/२०२४ रोजी Removal of Difficulties अंतर्गत दिलेल्या आदेशांनुसार अनुज्ञेय बाबी लागू करून सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार तपशील (क्षेत्र चौ.मी. मध्ये)
१०.	योजनेचे एकूण बांधकाम क्षेत्र (Scheme FSI)	(२०४२७.७३ + ४७०४५.०६) = ६७४७२.७९ चौ.मी.	(२०७१७.५८ + ४७७१२.५८) = ६८४३०.१६ चौ.मी.
११.	घनता ६५०T/H ते ८५०T/H असल्यास अतिरिक्त घनता २०% किंवा ८५०T/H पेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त ३०% देय प्रोत्साहनात्मक मोबदला	नियम क्र.१४.६.१६ (१) नुसार अस्तित्वातील टेनामेंट डेन्सिटी १०६० इतकी असल्याने अतिरिक्त ३०% देय मोबदला. (४७०४५.०६ x ३०%) = १४११३.५२ चौ.मी.	नियम क्र.१४.६.१६ (१) नुसार अस्तित्वातील टेनामेंट डेन्सिटी १०६२ इतकी असल्याने अतिरिक्त ३०% देय मोबदला. (४७७१२.५८ x ३०%) = १४३१३.७७ चौ.मी.
१२.	१ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असल्यास अनुज्ञेय अतिरिक्त १०% प्रोत्साहनात्मक मोबदला ८ .क्र.अनु) (मधील क्षेत्रावर	अनुज्ञेय नाही	अनुज्ञेय नाही
१३.	एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र	(६७४७२.७९ + १४११३.५२) = ८१५८६.३१ चौ.मी.	(६८४३०.१६ + १४३१३.७७) = ८२७४३.९३ चौ.मी.
१४.	जागेवर विकसकाने प्रस्तावित केलेले बांधकाम क्षेत्र (पुनर्वसन घटक)	पुनर्वसन घटक १४६८९.७१ चौ.मी.	पुनर्वसन घटक १२७८६.८८ चौ.मी.
१५.	हस्तांतरणीय विकसन हक्क)TDR(म्हणून देय क्षेत्र	(८१५८६.३१ - १४६८९.७१) = ६६८९६.६० चौ.मी.	(८२७४३.९३ - १२७८६.८८) = ६९९५७.०५ चौ.मी.
१६.	विकसक यांना आतापर्यंत अदा करण्यात आलेले हस्तांतरणीय विकसक हक्क (TDR) क्षेत्र		२२६३२.०७ चौ.मी.
१७.	विकसक यांना देय होणारा उर्वरित हस्तांतरणीय विकसन हक्क (६९९५७.०५ - २२६३२.०७)		४७३२४.९८ चौ.मी.

दिनांक:- /०५/२०२५

Handwritten signature

मुख्य कार्यकारी अधिकारी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे
Handwritten signature